

und ein Betrunkener. — 3) ein zum Verschluss eines Thores dienender Balken ÇANDAR. im ÇKDR.

ऊडुत् = ऊडुक् Kāçik. nach ÇKDR.

ऊडुम्ब m. = धष्टचिपिट, vulgo ऊडुम् (d. i. Donner) ÇANDAM. im ÇKDR. ऊडु, ऊडुते DRĀTUP. 8, 16 (संघाते). 24, v. l. (वर्षा, कर्षणे). ऊडुति P. 7, 1, 58, Schol. — Vgl. विऊडुत्.

ऊडु 1) m. a) Tiger; Hauschwein; Dummkopf; ein Rākshasa ÇANDĀRTHAK. bei WILSON. — b) pl. N. pr. einer Völkerschaft MBh. 6, 2081. पौडु ed. Bomb. — 2) f. ऋी nom. act. von ऊडु P. 3, 3, 103, Schol.

ऊडुत्त n. etwa das Unthätig —, Gefühlloswerden: शिरीनासात्तिज्ञत्रूपा श्रीवायाश्च KARAKA 8, 26.

ऊडुत्त f. Anweisung, Wechsel RĪĀ-TAR. 5, 265. 274. 301. aus dem Hindustanischen (vgl. ऊडुत्त bei MOLSWORTH).

ऊडु (von 1. ऊ) adj. opfernd in ऋग्नि, ऋग्निहोत्र, सर्व.

ऊडुत्तभाग adj. am Opfer theilhaftig, — berechtigt (Gegens. ऋडुत्त): Götter AV. 1, 30, 4. 18, 3, 25. 4, 16.

ऊडुत्तमग्न m. Agni's Standarte so v. a. Rauch Suçr. 2, 320, 17.

ऊडुत्तम्ब m. 1) Feuer, Agni (Verzehrer des Opfers) AK. 1, 1, 4, 51. Suçr. 2, 523, 2. MĀĪĪ. 101, 20. VIKR. 8. UTTARAR. 94, 14 (123, 1). Spr. (II) 3778. 4102. 6348. VARĀH. BRH. S. 7, 18. 43, 32. BRH. S. 12. RĪĀ-TAR. 1, 34. MĀRK. P. 18, 35. BHĀG. P. 3, 16, 8. 6, 19, 27. ०भुक्तिप्रयाग्नि's Gattin AK. 2, 7, 21. — 2) Plumbago ceylanica (wie alle Wörter für Feuer) Suçr. 2, 453, 6. 505, 12. — 3) Bez. eines best. Sterns, β Tauri SŪRYAS. 8, 11. — Vgl. कौत्तम्ब.

ऊडुत्तभोजन adj. das Opfer zur Speise habend oder m. Feuer BHĀG. P. 4, 1, 59.

ऊडुत्तवृत् m. Feuer, Agni (das Opfer zu den Göttern geleitend) H. 1099. HALĪ. 1, 62. MBh. 1, 8431. 3, 14105. 5, 3772. R. 2, 52, 99. MUGH. 44. R. 1, 27. ÇĪK. 107. GĪT. 9, 10. VARĀH. BRH. S. 86, 75. 97, 11. MĀRK. P. 58, 75. PAÑĀK. 3, 7, 28. PAÑĀK. 182, 17.

ऊडुत्तशेष m. Opferrest KĪT. ÇR. 4, 2, 38. 10, 1, 25. रात्रि २०, 5, 8. ÇĪĪKH. GĪH. 4, 5, 5, 5. ०दान RAGHUN. (ed. Calc. 1834. 1835) 1, 140.

ऊडुत्तव्यवृत् m. N. pr. eines Sohnes des Dhara MBh. 1, 2585.

ऊडुत्तश (ऊत्त + ऋश) m. ein Theil der Opfergabe VARĀH. BRH. S. 5, 14.

ऊडुत्तद (ऊत्त + 2. ऋद्) adj. vom Geopfertem genießend AIR. BR. 7, 19. TS. 5, 4, 5, 1. 5, 40, 5. KAUC. 73. ऊडुत्तदऊडुत्तद मत्वा: Ind. St. 3, 458. — Vgl. ऋ.

ऊडुत्तश (ऊत्त + ऋश) m. 1) Feuer, Agni (Verzehrer des Opfers) ÇANDAR. im ÇKDR. BHĀG. 11, 19. MBh. 1, 5425. 2, 1147. 3, 2168. 8, 4231. 12, 13749. 13, 1088. R. 3, 13, 18. 5, 56, 85. 6, 16, 77. Suçr. 1, 333, 15. RAGH. 2, 71. VARĀH. BRH. S. 3, 86. 8, 28. 9, 41. 15, 14. 24, 6. 28, 21. WEBER, GĪOR. 24. RĪĀ-TAR. 4, 374. 6, 62. Spr. (II) 5497. HEM. JOGAC. 2, 31. BHĀG. P. 1, 12, 21. 4, 7, 45. 6, 8, 21. ऋ VARĀH. BRH. S. 11, 3. ०वृत्ति f. ein Lebensunterhalt durch Feuer d. i. bei dem Feuer nöthig ist 5, 35. adj. vom Feuer lebend (Schmied u. s. w.) 53. — 2) Plumbago zeylanica Suçr. 2, 449, 11. — Vgl. ऊडुत्तम्ब.

ऊडुत्तशन (ऊत्त + 2. ऋशन) m. Feuer, Agni H. 1097. HALĪ. 1, 64. GRĪJAS. 1, 8. JĀĪN. 1, 340. MBh. 1, 1179. 1186. 3, 2227. 2868. R. 1, 33, 21.

2, 43, 20. 64, 32. 66, 12. 76, 18. 5, 50, 20. 6, 77, 21. Suçr. 1, 105, 21. 2, 400, 14. RAGH. 4, 1. KUMĀRAS. 3, 21. Spr. (II) 2241. 6123. VARĀH. BRH. S. 16' 13. 43, 36. 53, 63. KATHĪS. 46, 62. RĪĀ-TAR. 6, 190. VP. 72. PRAB. 43. 13. BHĀG. P. 8, 15, 5. Verz. d. Oxf. H. 104, b, 28. als Sohn der Çāṇḍīll MBh. 1, 2584. सर्वदेव^० zu zerlegen in सर्वदेवऊत्त + ऋशन das für alle Götter bestimmte Opfer verzehrend, m. = ऊडुत्तशन R. 1, 33, 17. — Vgl. वन^० und कौत्तशन.

ऊडुत्तशनमय (von ऊडुत्तशन) adj. (f. ई) aus Feuer bestehend, die Natur des Feuers habend Verz. d. Oxf. H. 110, a, Çl. 4.

ऊडुत्तशनवत् (wie eben) adj. mit Feuer versehen: वेदि ÇĪK. 75. KATHĪS. 103, 189. चित्ता Spr. (II) 5406.

ऊडुत्तशवेश m. N. pr. = ऋग्निवेश, einer der Unterredner bei KARAKA z. B. 1, 17.

ऊडुत्तशशाला f. = ऋग्निशाला PAÑĀK. 3, 1, 18.

ऊडुत्तशसुत m. pl. Agni's Söhne, Bez. bestimmter Ketu VARĀH. BRH. S. 11, 11.

ऊडुत्तशिन (ऊत्त + ऋत्) adj. (nur) von Opfern sich nährend MBh. 2, 296.

ऊडुत्तिति (von 1. ऊ) f. Opfer in सर्व^० und क्विऊडुत्तिति.

ऊडुत्तमत् s. वि^०.

ऊडुत्त, potent. ऊडुत्ते s. u. 1. ऊ.

ऊडुत्त interj. वितर्के, ऋन्मते, वार्तायाम्, ग्रहचौ TRIK. 3, 3, 466. वितर्के, परिप्रमे H. an. 7, 18. संप्रमे, वितर्के HALĪ. 5, 90. स्मृते, ऋपाकृते, ऋध-प्रमे, ऋयनुज्ञायाम् MED. avj. 55. fg. — UTTARAR. 102, 10 (136, 14). ऊँ (स्मृते) ज्ञातमेतत् KATHĪS. 17, 129. रामो नाम बभूव ऊँ तदबला सीतेति ऊडुत्तम् Z. d. d. m. G. 27, 83. ऊँ स त्वं मुक्त्वा चैत्रो ऊँ मैत्रो ऊडुत्तम् AUFRICHT nach KSHĪRASV. ऋ कवचाय ऊडुत्तम् NĀS. TĪP. UP. in Ind. St. 9, 91. WEBER, RĪMAT. UP. 303. 311. ऊँफडत्ता मत्वा: Verz. d. Oxf. H. 105, a, 9. ऊँ इति नासिक्व: VS. PAÑĀK. 8, 28. ऊँ (उं die neuere Ausg.) क्वा HARIV. 9709. ऊँ ऊँ मुञ्च Spr. (II) 7480. — Vgl. ऊँकर und हूम्.

ऊडुत्तम्, ०व = ऊडुत्तम् R. ed. Bomb. 1, 54, 18 (Text und Comm.).

ऊडुत्तम् interj. in einem Sāman PAÑĀK. BR. 7, 10, 15.

ऊडुत्तमित् (ऊडुत्त + 2. चित्) adj. etwa im Verborgenen lauernd, = स्तेन NĀIGH. 3, 24. RV. 1, 42, 3. 9, 98, 11.

ऊडुत्तम् adv. verborgen, heimlich: मा कल्पं यत्तं सदमिदुरो गो: RV. 4, 3, 13.

ऊडुत्तम् adv. = क्विऊडुत्तम् abseits, auf Abwegen: मूकौ ऋद्व्यो वरुणो ऊडुत्तम् RV. 9, 77, 5.

ऊडुत्तम् s. हूम्.

ऊडुत्तम्, कौत्तिति (गता, द्विसासंवरणयोश्च) DRĀTUP. 20, 14. fg. ऊडुत्ते Verz. d. Oxf. H. 94, b, 32. 43 fehlerhaft für ऊडुत्ते: s. u. 1. ऊ.

ऊडुत्त und ऊडुत्तपिका s. u. ऊडुत्त 2).

ऊडुत्तमात्का f. ein langer Dolch H. ç. 146.

ऊडुत्तकुली f. Bez. eines best. mit dem Munde hervorgebrachten Tones, = मुखघण्टा TRIK. 2, 7, 29. HĪA. 177.

ऊडुत्तकुलु interj. der Freude LALIT. ed. Calc. 383, 3.

ऊडुत्तव्य्. ऊडुत्तव्यति rufen, schreiben: मद् सोमस्यैशिषो ऊडुत्तव्यति RV. 1, 119, 9. — Vgl. हू = क्वा.

ऊडुत्तवा interj. MBh. 12, 10399.

ऊडुत्तम् m. N. pr. eines Fürsten RĪĀ-TAR. 1, 168. ०पुर n. Bez. der von